

Motilal Oswal Financial Services Limited CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Off.: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot,

Prabhadevi, Mumbai – 400025 Board: +91 22 7193 4200 / 4263

Fax: +91 22 5036 2365

May 22, 2024

To,

BSE LimitedP. J. Towers,
Dalal Street, Fort,

Mumbai - 400001

Security code: 532892

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400051

Symbol: MOTILALOFS

Sub.: Reminder Letter to the eligible Shareholders and Newspaper Advertisement for transfer of Unclaimed Dividend and eligible Equity Shares to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority")

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), we hereby enclosed the following documents:

- 1. Copy of the Reminder Letters sent to the eligible Shareholders.
- 2. Copy of the Newspaper Advertisement published in Financial Express (English) and Navshakti (Marathi).

Further, pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (as amended from time to time), the aforesaid Reminder Letters were sent to the eligible Shareholders who have not claimed/encashed the dividend(s) for last 7 (Seven) consecutive years commencing from the declaration of the Final Dividend for the Financial Year 2016-17 and whose Shares are liable for transfer to the IEPF Authority.

The Company has also uploaded a Statement of Unclaimed Dividend having complete details of Name, Folio No./DP & Client Id, Address & No. of Shares of the aforesaid eligible Shareholders on its website at www.motilaloswalgroup.com.



Motilal Oswal Financial Services Limited CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Off.: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot,

Prabhadevi, Mumbai – 400025 Board: +91 22 7193 4200 / 4263

Fax: +91 22 5036 2365

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Motilal Oswal Financial Services Limited

Raamdeo Agarawal Non-Executive Director

Encl.: As above



MOTILAL OSWAL FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L67190MH2005PLC153397

Registered Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025.

Tel: +91 22 7193 4200/4263; Fax: +91 22 5036 2365

E-mail: shareholders@motilaloswal.com; Website: www.motilaloswalgroup.com

May 21, 2024

Dear Shareholder,

Sub.: <u>Transfer of the Equity Shares in respect of which dividend(s) has/have not been claimed for 7 (Seven) consecutive years to the Investor Education and Protection Fund ("IEPF")</u>

This is to inform you that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is mandatorily required to transfer all such shares in respect of which dividend(s) has/have not been claimed for 7 (Seven) consecutive years to the Investor Education and Protection Fund ("IEPF"), a Fund constituted by the Government of India under Section 125 of the Act.

As per our records, it is noticed that you have not claimed/encashed the dividend(s) for last 7 (Seven) consecutive years commencing from the declaration of Final Dividend for the Financial Year 2016-17 on the Equity Shares held by you.

We request you to claim the aforesaid unclaimed dividend(s), due to you, on or before Monday, August 26, 2024 by making an application containing the details given below and send it to Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Link Intime India Private Limited, C-101, 247Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083, Tel. No.:+91 22 4918 6000, Fax No.:+91 22 4918 6060, E-mail id: rnt.helpdesk@linkintime.co.in.

Please write/contact to RTA of the Company in case you need any information/clarification to claim aforesaid dividend(s).

The application should feature your Folio No./DP & Client Id, Contact No., E-mail Id and should be supported with the self-attested copies of:

- a) PAN Card as Identity Proof of all holders;
- b) Any one of Address Proof of First holder: Aadhar Card, Passport, Electricity Bill or Landline Telephone Bill (not older than 3 months);
- c) Cancelled Cheque leaf;
- d) Client Master List certified by Depository Participant;
- e) Form ISR-2 Confirmation of Signature by the Banker; and
- f) Form ISR-1 & Form SH-13 (Nomination Form), in case of share(s) held in physical form.

In case, we do not receive any application from your side till aforesaid date, then as per the requirements of the said Rules, we will transfer your shares to the IEPF as per the procedure stipulated in the said Rules, without any further notice.



MOTILAL OSWAL FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L67190MH2005PLC153397

Registered Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel: +91 22 7193 4200/4263; Fax: +91 22 5036 2365

E-mail: shareholders@motilaloswal.com; Website: www.motilaloswalgroup.com

Please note that the shares once transferred to the IEPF, such shares including dividend(s) and other benefits accruing thereon can be claimed from the IEPF Authority by making an application to the IEPF Authority in e-Form IEPF-5, as prescribed under the said Rules, which is available on the IEPF website i.e. www.iepf.gov.in and by following the additional procedure prescribed under the said Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed/unpaid dividend amount and shares transferred to the IEPF Authority pursuant to the provisions of the Act and the Rules made thereunder.

Thanking you,

Yours faithfully,

For Motilal Oswal Financial Services Limited

Sd/-

Kailash Purohit Company Secretary & Compliance Officer **FINANCIAL EXPRESS**

continued from previous page.

7. Weighted average cost of acquisition of all shares transacted in the three years, 18 months and one year preceding as on date (May 21, 2024)

Period	Weighted average cost of acquisition per Equity Share (in ₹)	Cap Price is 'x' times the weighted average cost of acquisition*	Range of acquisition price per Equity Share: lowest price – highest price (in ₹)
Last one year	157.27	2.44	Nil^ - 383.00
Last 18 months	157.27	2.44	Nil^ - 383.00
Last three years	157.27	2.44	Nil^ - 383.00

*For arriving at Equity Shares acquired in last one year, 18 months and three years, date of acquisition for Equity Shares allotted on conversion of Preference Shares/CCDs (which were acquired at an earlier date) has been considered from the date of conversion into Equity Shares.

^Nil is the lowest price since one of the Promoters of the Company, Amit Ramani, was allotted 150,000 sweat equity shares on September 27, 2023.

As certified by NBT and Co, Chartered Accountants by way of their certificate dated May 21, 2024.

- Since basic and diluted EPS for the financial year 2023 on Restated Consolidated Financial Information of the Company is negative, P/E will not be ascertainable. P/E ratio of the NIFTY 50 is 21.33.
- Weighted Average Return on Net Worth for the Financial Years 2023, 2022 and 2021 is (38.60)%.
- 10. The four BRLMs associated with the Offer have handled 73 public issues in the past three financial years, out of which 21 issues closed below the Offer Price on listing date:

Name of the BRLMs	Total issues	Issues closed below IPO Price on listing date
ICICI Securities Limited*	16	2
Axis Capital Limited*	13	3
IIFL Securities Limited*	15	5
Emkay Global Financial Services Limited*	2	2
Common Issues handled by the BRLMs	27	9
Total	73	21

*Issues handled where there were no common BRLMs

BID/OFFER PROGRAMME

ANCHOR INVESTOR BIDDING DATE: TUESDAY, MAY 21, 2024

BID/OFFER OPENS ON: WEDNESDAY, MAY 22, 2024

BID/OFFER CLOSES ON: MONDAY, MAY 27, 2024*

The UPI mandate end time and date shall be at 5:00 p.m. on Bid/Offer Closing Date.

Smart way of Application!!! (APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT)

Applications supported by blocked amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA below.

Mandatory in public issues. No cheque will be accepted.

UPI-Now available in ASBA for Retail Individual Bidders and Non-Institutional Bidders applying for amount upto ₹ 5,00,000/-, applying through Registered Brokers, DPs and RTAs. UPI Bidder also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020, CBDT circular no. 7 of 2022 and press release dated June 25, 2021, read with press release dated September 17, 2021. March 30, 2022 and March 28, 2023

ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI may be availed UPI Bidders. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in the Bid Cum Application form and abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" beginning on page 439 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. ASBA bid-cum-application forms can be downloaded from the websites of the BSE Limited and National Stock Exchange of India Limited and can be obtained from the list of banks that is displayed on the website of Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=35 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=43, respectively as updated from time to time. List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. UPI Bidders Bidding using the UPI mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time, ICICI Bank Limited and HDFC Bank Limited have been appointed as Sponsor Banks for the Offer, in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018 as amended. For offer related queries, please contact the BRLMs on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail Id: ipo.upi@npci.org.in.

SECOND ADDENDUM TO THE RHP ("Second Addendum")

This is in furtherance of the red herring prospectus of the Company dated May 14, 2024 ("RHP"), filed with the Registrar of Companies, Delhi and New Delhi ("RoC"), read with the addendum dated May 18, 2024 ("First Addendum"), it is hereby informed that certain Equity Shares have been transferred by (i) Emerge Capital Opportunities Scheme in favour of Anurag Kalra, Madhav Agarwal, Kundan & Zeya Limited, Vikram Agarwal and Aaryan Mirai Industries LLP and (ii) Shri Brahma Creation Trust in favour of quant Dynamic Asset Allocation Fund ("Secondary Transfers").

The potential Bidders may note the following:

1. Pursuant to the Secondary Transfers, the details with respect to the weighted average cost of acquisition of all shares transacted in the three years, 18 months and one year preceding the date of the Red Herring Prospectus, that was included in the RHP, as updated vide the First Addendum in the section titled "Summary of Offer Document' section on page 35 of the RHP will be further updated, as on date, as follows:

Period	Number of Equity Shares transacted of face value ₹ 10 each	Weighted average cost of acquisition per Equity Share (in ₹)	Cap Price is 'x' times the weighted average cost of acquisition*	Range of acquisition price per Equity Share: lowest price – highest price (in ₹)
Last one year preceding the date of this Second Addendum	53,248,916	157.27	2.44	Nil^ - 383.00
Last 18 months preceding the date of this Second Addendum	53,248,916	157.27	2.44	Nil^ - 383.00
Last three years preceding the date of this Second Addendum	53,248,916	157.27	2.44	Nil^ - 383.00

*For arriving at Equity Shares acquired in last one year, 18 months and three years, date of acquisition for Equity Shares allotted on conversion of Preference Shares/CCDs (which were acquired at an earlier date) has been considered from the date of conversion into Equity Shares. Nil is the lowest price since one of the Promoters of the Company, Amit Ramani, was allotted 150,000 sweat equity shares on September 27, 2023.

- As certified by N B T and Co, Chartered Accountants by way of their certificate dated May 21, 2024. 2. Pursuant to the Secondary Transfers, the "Capital Structure" section beginning on page 90 of the RHP will be suitably updated in the Prospectus, including the details under: (a) "Shareholding Pattern of our Company"; and (b) "Major Shareholders".
- 3. Please note that the Equity Shares transferred through the Secondary Transfers shall be subject to lock-in requirements in accordance with Regulation 17 of the SEBI

The above changes are to be read in conjunction with the RHP and the First Addendum, and accordingly their references in the RHP and the First Addendum stand updated pursuant to this Second Addendum. The information in this Second Addendum supplements the RHP and the First Addendum and updates the information in the RHP, the First Addendum and the price band advertisement dated May 15, 2024, as applicable

Investors should read this Second Addendum in conjunction with the RHP and the First Addendum, filed with the RoC, the SEBI, and the Stock Exchanges, before making an investment decision in the Offer. However, please note that this Second Addendum does not reflect all the changes that have occurred between the date of filing of the RHP with the RoC and the date hereof, and accordingly does not include all the changes and/or updates that will be included in the Prospectus. Please note that the information in the RHP will be suitably updated, including to the extent stated in the First Addendum and this Second Addendum, as may be applicable, in the Prospectus, as and when filed with the RoC, the SEBI, and the Stock Exchanges.

_	r-	
100		
161	ICICIS	an initian

ICICI Securities Limited ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Telephone: + 91 22 6807 7100

E-mail: awfisipo@icicisecurities.com Investor Grievance E-mail: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact Person: Sumit Singh / Nikita Chirania SEBI Registration No.: INM000011179

AXIS CAPITAL

Axis Capital Limited 1" Floor, Axis House, C-2, Wadia International Centre P.B. Marg, Worli, Mumbai - 400 025 Maharashtra, India Telephone: + 91 22 4325 2183

E-mail: awfis.ipo@axiscap.in Investor Grievance E-mail: complaints@axiscap.in Website: www.axiscapital.co.in Contact Person: Pavan Naik SEBI Registration No.: INM000012029

IIFL SECURITIES

IIFL Securities Limited 24" Floor, One Lodha Place, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013 Maharashtra, India Telephone: +91 22 4646 4728

E-mail: awfis.ipo@iffcap.com Investor Grievance E-mail: ig.ib@iiflcap.com Website: www.iiflcap.com Contact Person: Pawan Kumar Jain/ Yogesh Malpani

SEBI Registration No: INM000010940

Emkay Global Financial Services Limited 7" Floor, The Ruby, Senapati Bapat Marg, Dadar (W) Mumbai - 400 028, Maharashtra, India Telephone: +91 22 6612 1212 E-mail: awfis.ipo@emkayglobal.com Investor Grievance E-mail: ibg@emkayglobal.com Website: www.emkayglobal.com Contact Person: Pranav Nagar / Pooja Sarvankar

SEBI Registration No: INM000011229

REGISTRAR TO THE OFFER

Bigshare Services Private Limited Office No S6-2, 6" Floor, Pinnacle Business Park Next to Ahura Centre, Mahakali Caves Road Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India Telephone: +91 22 6263 8200 E-mail: ipo@bigshareonline.com Investor Grievance E-mail: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com

Contact Person: Jibu John

Place: Mumbai

SEBI Registration No: INR000001385

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER Amit Kumar

C 28-29, Kissan Bhawan, Qutab Institutional Area New Delhi - 110 016, India Telephone: +91 11 4106 1878. Email: cs.corp@awfis.com

Investors may contact the Company Secretary or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-Offer related grievances including non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode, etc. For all Offer related queries and for redressal of complaints, Investors may also write to the BRLMs.

> For Awfis Space Solutions Limited On behalf of the Board of Directors

Amit Kumar Company Secretary and Compliance Officer

AWFIS SPACE SOLUTIONS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with RoC, read with the addendum to the RHP dated May 18, 2024 ("RHP"). The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.sebi.gov.in, as well as on the websites of the BRLMs, i.e. ICICI Securities Limited, Axis Capital Limited, IIFL Securities Limited and Emkay Global Financial Services Limited at www.icicisecurities.com, www.axiscapital.co.in, for making any investment decision instead investors shall rely on RHP filed with the RoC.

This announcement is not an offer of securities for sale in the United States or elsewhere. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares have not been, and will not be, registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales occur. There will be no offering of securities in the United States.

Adfactors 89



Total Income from operations

or Extraordinary items)

or Extraordinary items

Equity Share Capital

(after tax)]

of Rs.10/-each)

Place: Mumbai

Date: 21.05.2024

a) Basic

and/or Extraordinary items)

Place: New Delhi

Date: May 21, 2024

MANGALAM DRUGS & ORGANICS LIMITED.

BOOK RUNNING LEAD MANAGERS

Tel. No. 91-22-22616200 / 6300/8787 Fax No. 91-22-2619090 CIN - L24230MH1972PLC116413 Email: contactus@mangalamdrugs.com Website: http://www.mangalamdrugs.com

(A) EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR

Standalone Consolidated Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended Particulars 31-Mar-24 31-Dec-23 31-Mar-23 31-Mar-24 31-Mar-24 31-Dec-23 31-Mar-23 31-Mar-24 31-Mar-23 31-Mar-23 Audited Audited Audited Audited Audited Audited Audited Unaudited Audited Unaudited 10223.52 9733.60 9110.73 36859.47 37225.29 10223.53 9733.59 36859.48 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and / 393.76 4.40 (564.87)(1105.74)221.38 392.86 4.18 1107.32 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional 393.76 4.40 (564.87)(1105.74)221.38 392.86 4.18 1107.32 Net Profit/(Loss) for the period after tax(after Exceptional and / 354.61 50.01 (438.55)904.89 127.00 353.01 49.79 907.17 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income 289.28 53.13 (417.23)(960.86)139.48 287.68 52.91 (963.14)1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 -Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the 12651.43 13612.80 11996.46 Earnings Per Share (for continuing & discontinued operations)

0.80

0.80

2.23

0.31

0.31

) The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter & year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing bligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results for the Quarter & year ended 31st March, 2024 is available on the Stock Exchange websites & the Companies website. (www.bseindia.com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com)

(5.72)

(5.72)

(2.77)

(2.77)

For MANGALAM DRUGS AND ORGANICS LIMITED SD/-

Govardhan M. Dhoot Chairman and Managing Director DIN:01240086

(5.73)

(Rs. in Lakhs)



Motilal Oswal Financial Services Limited CIN: L67190MH2005PLC153397

Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel S.T. Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025. Telephone No: +91 22 7193 4200 / 4263; Fax No: +91 22 5036 2365; Website: www.motilaloswalgroup.com; Email: shareholders@motilaloswal.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended), the Company is mandatorily required to transfer all such shares in respect of which dividend(s) has / have not been claimed for 7 (Seven) consecutive years to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company has sent individual communication to the concerned Shareholders at their registered address who have not claimed / encashed the dividend(s) for last 7 (Seven) consecutive years commencing from the declaration of Final Dividend for the Financial Year 2016-17. The Company has also uploaded complete details (i.e. Name, Folio No. / DP & Client Id, Address & No. of Shares) of the concerned Shareholders whose dividend(s) are lying unclaimed for 7 (Seven) consecutive years and whose shares are due for transfer to the IEPF, on its website www.motilaloswalgroup.com.

In case, the Company / Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Link Intime India Private Limited, do not receive any communication from the concerned Shareholder(s) for claiming the unclaimed dividend(s) on or before Monday, August 26, 2024, necessary steps will be initiated by the Company to transfer such shares to the IEPF as per the provisions of the Rules, without further notice.

In case, the concerned Shareholder(s) wish to claim such shares post transfer, a separate application can be made to the IEPF Authority in e-Form IEPF-5, as prescribed under the Rules, which is available on the IEPF website i.e. www.iepf.gov.in.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount

and shares transferred to the IEPF Authority, pursuant to the Rules. For further information / request to claim the unclaimed dividend(s), the concerned Shareholders may contact the RTA at Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli

(West), Mumbai 400 083, Tel. No.: (0) 810 811 6767. Note: To raise an email query following is the link: https://liiplweb.linkintime.co.in/rnthelpdesk/ Service Request.html

For Motilal Oswal Financial Services Limited

Kailash Purohit

Date: May 21, 2024 Company Secretary & Compliance Officer

financialexp.epap.in

0.32

0.32

2.24

2.24

THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Regd Off: Rupam Building, 3rd Floor, 239 P.D'Mello Road, Near GPO, Mumbai - 400 001



'स्वारातीम' विद्यापीटामध्ये दहशतवाद दिवसाची शपथ

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसाची शपथ दिली. यावेळी उपस्थितांमध्ये कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, उपकुलसचिव मेघश्याम सोळंके, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, श्याम डाकोरे, अजय दर्शनकर, शिवलिंग पाटील यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाइपलाईनमध्ये आढळला मृत कबुतर

कल्याण : सध्या कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाणी पातळी खालवली असून अनेक भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र ३० मल्हार नगर येथील सुयोग सोसायटी व स्नेहांकित मित्र मंडळ परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणी येत नव्हते. याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी शनिवारी केडीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली असता मंगळवारी केडीएमसी कर्मचाऱ्यांनी याठिकाणी पाण्याची पाइपलाईन दुरुस्तीसाठी खोलली. यावेळी पाइपलाईनचे काम केले असता मृत कबुतर पिण्याच्या पाण्यातून बाहेर काढले. यामुळे स्मार्ट सिटी कल्याणमध्ये स्मार्टपाणी विभागाचा गलथान कारभार समोर आला असून पाणी विभागाने वेळच्यावेळी पाइपलाईनची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असल्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी केली आहे. तर अशा प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याला सर्वस्वी केडीएमसी प्रशासन जवाबदार असल्याचे पवार यांनी सांगितले.

फणसाड अभयारण्यात वन्यजीव गणनेची तयारी सुरू

संजय करडे/मुरूड-जंजिरा

२३ मे रोजी बौद्ध पौर्णिमा असल्याने रात्रीच्या वेळी स्वच्छ चंद्र प्रकाश असतो, अशा या रात्रीच्या प्रहरी फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाणार आहे. यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनासह वन्यजीव प्रेमींची देखील जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात असणारी अभयारण्य यातील वन्यजीव यांची गणना बौद्ध पौर्णिमेस केली जाते. ही गणना विशेष करून रात्रीच्या वेळेस केली जाते त्यामुळे वन्यजीव पाहण्याची एक उत्तम संधी प्राणी मित्रांना उपलब्ध होत असते. या संधीचा लाभ घेण्यासाठी अनेक वन्यजीव प्रेमी उपस्थित राहणार आहे.

यासाठी फणसाड प्रशासनाने कुत्रिम व नैसर्गिक पाणी स्तोत्र असणाऱ्या ठिकाणी लाकडाच्या सहाय्याने १२ ठिकाणी मचाण बांधून तिथे कर्मचारी वर्ग तैनात केला जाणार आहे. यासाठी

१२ मचाणासह असंख्य कर्मचारी व वन्यजीव प्रेमींचा समावेश





बौद्ध पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश प्रखर असल्याने याचवेळी गणना केली जाते. २३ मेरोजी गणना करणाऱ्या कर्मचारी वृंदांचे बंधपत्र भरले जाऊन सायंकाळी ४ वाजता पाणवठा ठिकाणी त्यांना पाठवले जाईल. प्रत्येक मचाणावर असणाऱ्यांना दुर्बिण दिल्या जाणार आहेत. रात्रीचे पॅकबंद भोजन त्यांना दिले जाणार आहे. २४ मे रोजी सकाळी दहांपर्यंत ते परत मुख्यालयात येऊन आपला अहवाल - तुषार काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी फणसाड अभयारण्य

वन्यजीव प्रेमी २२ सदस्य यांची निवड करण्यात करण्यात येणार आहेत. सदरची वन्यजीव गणना आली तर १२ कर्मचारी फणसाडचे तैनात २३ व २४ मे रोजी करण्यात येणार आहे.

२७ पाण्याचे स्त्रोत

फणसाड अभयारण्य ५४ किलोमीटर क्षेत्रात त्याचा विस्तार असून येथे २७ पाण्याचे स्त्रोत तसेच कुत्रिम बशी तलावसुद्धा तयार करण्यात आली आहेत. फणसाँड अभयारण्य फिरण्यासाठी प्रौढ व्यक्तीचे ६० रुपये तर लहान मुलांचे ३० रुपये आकारले जातात . दर वर्षाला फणसाड अभयारण्य बघण्यासाठी सुमारे पाच ते सहा हजार पर्यटक येत असतात. या अभयारण्यात बिबटे व रान गव्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे

सायंकाळी ते पहाटेपर्यंत वन्यजीव हे दोनदा पाणी पिण्यासाठी पाणवठे असणाऱ्या भागात येत

असतात अशा ठिकाणी कर्मचारी नियुक्त करून रात्रभर जागता पाहणारा करून ही गणना करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या अभयारण्यात रानकुत्रा आढळून आला आहे. त्याचप्रमाणे रानगवे यांची संख्या सुद्धा वृद्धिगत होत आहे.

सध्या फणसाड अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. कारण या जंगलात बिबट्याचे खाद्य म्हणजे रानडुकर, ससा, माकडे, सांबर, भेकर, पिसोरी जास्त असल्याने येथे बिबट्यांची संख्या वाढत आहे. या अभयारण्यात रानगवे सुद्धा वाढत आहे. कारण मुबलक पाऊस व पिण्याचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने गवतसुद्धा त्यांना खाण्यास मुबलक असल्याने रानगवे यांची संख्या वाढत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या बिबटे १० आहेत तर रानगवे २१ असल्याचे यावेळी काळभोर यांनी

जळगाव जिल्हा कुपोषित

एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६८४५ बालके कुपोषित आढळून आली असून यात ११५६ बालके तीव्र कुपोषित असून ५६८९ बालके ही मध्यम कुपोषित असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेकडून कुपोषित सदृष्य बालकांना योग्य तो पोषण आहार दिला जात असल्याचे जात असतांनाच ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

रावेर, यावल, चोपडा हे तालुके आदिवासी पाडे समजले जात असतांना तेथे कुपोषित बालके आढळणे ही बाब मान्य असून मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कुपोषित बालके आढळून आलेले दिसत आहेत. जिल्ह्यात ५६८९ मध्यम कूपोषित बालके आढळून आली आहेत. कुपोषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असतांना ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषदेकडून मात्र तीव्र कुपोषित

११५६ तीव्र कृपीषित

नियंत्रणात आणण्यात जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले असल्याचा दावा केला जात असून २०२२ मध्ये ४ हजार २९ ही संख्या ताव्र कुपोषित बालकांची होती तर २०२३ मध्ये हीच संख्या १८२९ वर आली आणि यंदा २०२४ मध्ये ११५६ असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी जिल्हा हा कुपोषण मुक्त बालक झालेला नाही, हे यंत्रणेचे अपयश आहे.

तीव्र कुपोषितांची

आफडपारा	
तालुका	बालकांची संख्या
चाळीसगाव	982
जामनेर	१२६
रावेर	998
पाचोरा	900
यावल व चोपडा	९२

मध्यम कुपोषितांची आकडेवारी

तालुका	बालकांची संख्या
वाळीसगाव	७६४
जामनेर	ξ 88 ■
रावेर	५६२
गचोरा	४५२
यावल	890
वोपडा	१६३ 🔳
भडगाव	398
मुक्ताईनगर -	389
<u>भ</u> ुसावळ	900

प्रपत्र क्र. ३

(नियमावली-१५(१)(ए))/

१६(३) पहा)

कर्ज वसुली न्यायाधिकरण,

मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन

एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए,

वाशी, नवी मुंबई-४००७०३

खटला क्र. ओए/१४७०/२०२३

अधिनियमाच्या कलम १९ चे पोटकलम

(४) सहवाचता नियम ५ चा पोट-नियम

(२ए) डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल (प्रोसिजर),

रुल्स, १९९३ अंतर्गत समन्म)

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

विरुध्द

बीबीपी लॉजिस्टिक ॲण्ड

मल्टीसर्विस ओपीसी प्रा. लि.

मल्टीसर्विस ओपीसी प्रा. लि

भोवन हाऊस मंब्रा. गावदेवी मंदिराजवळ.

पनवेल रोड, दहिसर, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-

भंडारी गाव मुंब्रा, मुंबई, महाराष्ट्र-

१) बीबीपी लॉजिस्टिक ॲण्ड

नि. क्र. ९

कर्जतम्धील नुकसानग्रस्ताना मदतीचे आश्वासन

कर्जत : अवकाळी पावसाने अनेक गावांमध्ये बरेच नुकसान केले. याप्रसंगी पोशीर ग्रामपंचायत तसेच शेलू ग्रामपंचायत भागातील अनेक ग्रामस्थांनी सुधाकर घारे यांना फोन करून अडचणी सांगितल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता सुधाकर घारे यांनी घटनास्थळी भेटी देत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी, यासाठी त्वरित पंचनामे करण्याची विनंती घारे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केली.

नांदेड जिल्ह्याचा टक्का वाढला

माध्यमिक व उच्च माध्यमिक घेण्यात निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९.७४ टक्के इतका लागला असून त्यात गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा एक टक्क्याने वाढ झाली

रिअ ८९ .७४ टक्के निवडण्यासाठी बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे बारावीचे वर्ष सुरू झाल्यापासून ते परीक्षेचा निकाल जाहीर

होईपर्यंत कुटुंबात विद्यार्थ्यासह

लक्ष तालुकानिहाय निकाल बोडनि तालुका उत्तीर्ण नांदेड ९१३२ ८५.२९

नेकाल

नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ लागुन निकाल यंदा जिल्ह्यातून ४२ समावेश आहे. ५९३ विद्यार्थ्यांनी हजार ४६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.

' कॉपीला आळा घालण्यासाठी यावर्षी शिक्षण विभागातर्फे पावले उचलली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देता आली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने जिल्ह्याचा निकाल

माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

सर्वचजण काळजीत असतात. त्यामळे या परीक्षेच्या निकालाकडे

राहिले होते. मंगळवारी ऑनलाईन जाहीर केला.

उल्हासनगर हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

हजार ८७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी ३७ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १९ हजार ८३८ मुले तर १७ हजार ७४० मुलींचा

नाशिकचा ९४ .७१ टक्के निकाल

अर्धापूर 9903 ९५.४४ भोकर 9908 १४.६१ बिलोली 304 ۶.۶۶ देगलूर २०२१ 89.05 उमरी 620 ९१.५७ हदगाव 9820 و٩. ఫల मुखेड 38८९ 84.48 मुदखेड ९७४ 90.64 लोहा 2230 ९५.99 कंधार 8696 \$2.53 हिमायतनग ६५२ ७६.६० धर्माबाद 990 ٤٩. \$১ नायगाव 3080 ९५.७३ किनवट 2८४० ८३. ११ ۷٩۷ माहूर 23.85 🍑 एकूण 3040८ ८९.७४

नाशिक : नाशिक जिल्ह्याचा आहे. मुलांचा निकाल हा यंदाचा बारावीचा निकाल ९३.७३ टक्के लागल्याने एकूण ९४.७१ टक्के लागला आहे. जळगाव जिल्ह्याचा निकाल हा यंदा नाशिक विभागात एकण ९४.८८ टक्के लागला आहे. १,५८, १७३ विद्यार्थ्यांनी नाशिक विभागात कला शाखेचा परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकाल ८८.१३ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा ९५.२१ त्यापैकी १,५७,३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी आणि विज्ञान शाखेचा ९८.७४ टक्के इतका निकाल लागला १,४९,०२९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातून आहे. जळगाव जिल्ह्यातील उत्तीर्ण झाले आहेत. मुळे नाशिक ग्रामीण भागात उत्तम निकाल विभागाचा यंदाचा निकाल असून ९४.७१ टक्क्यापर्यंत गेला. तर धरणगाव, भडगाव, जळगाव जळगाव जिल्ह्यात मुलींनी पुन्हा ग्रामीण यांचा निकाल सर्वाधिक बाजी मारली असून मुलींचा लागल्याने जळगावच्या ९६.३७ टक्के निकाल लागला निकालात भर पडली आहे.

कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकतीच्या संदर्भात

मिळकत म्हणून संदर्भित'') (१) सतीश विरजीभाई पटेल, (२) कौशिक विरजीभाई पटेल, (३) पुष्पा किर्ती पटेल, (४) कल्पेश हरजीभाई पटेल, (५) भावेश हरजीभाई पटेल 'मालक'') यांच्या नामाधिकाराची चौकशी करत

मी खालील नमुद मिळकती संदर्भात (''यानंतर सदर

कोणताही दावा किंवा अधिकार वारसा, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा भार अन्यथा कशाहीच्यामार्गे असल्यास, याद्वारे अशा कोणत्याही दाव्यांसाठी त्याने /तिने /त्यांनी अधोस्वाक्षरीकारांना सर्व समर्थनीय दस्तावेजांसह सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** कालावधीत कळवावे, कसूर केल्यास, अशा दावा किंवा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर व्यवहार पूर्ण केला जाईल, आणि अशा व्यक्तीचे दावे काही असतील तर ते माफ केले आहेत असे मानले जाईल आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक नसतील.

मिळकतीचे परिशिष्ट

जमीन मोजमापित ४**९१ चौ. यार्डस,** समतुल्य ४१०.५३५ चौ. मीटर्स, गाव मालाड (पूर्व) चा सर्व्हे क्र. २९७(भाग), सीटीएस क्र. ४७४/७१ ते ४७४/९८ धारक, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा त्यासह तेथील चाळ/रचना, महानगरपालिका मुल्यांकन पीएन२३००६६००७००० अंतर्गत मल्यांकित एमसीजीएमच्या पी/एन प्रभागा अंतर्गत

असलेले झोपडपट्टी जमीनीचे ते सर्व भाग आणि इच्छक खरेदीदाराचे वकील , श्री. राहुल सी. छटबार वकील, उच्च न्यायालय

४/मारवाडी चाळ, गांधी नगर,

मुंबई-४०००९७

दिनांक: २२/०५/२०२४

राणी सती मार्ग, मालाड (पू)

सेंट्रम कॅपिटल लिमिटेड

कृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: लेव्हल ९ , सेंट्रम हाउस, सीएसटी रोड . विद्यानगरी मार्ग, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई -४०० ०९८,

आयईपीएफ ॲथॉरिटीकडे समभागांच्या हस्तांतरणासाठी सूचना सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे अधिसूचीत इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ च्या तरतुर्दीना अधिक करिता रोख न केलेल्या/दावारहित लाभांशाच्या संदर्भातील सर्व समभाग आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट

त्यानसार रुल्समध्ये नमद केलेल्या आवश्यकतांचे पालन करून वैयक्तीक पत्रव्यवहार हा सन २०१६–२०१७ करीता रोख न केलेला अंतिम लाभांश आणि सन २०१७–१८ करिता रोख न केलेला अंतरिम लाभांशाच्या दावारहित लाभांश रकमेच्या कारणामुळे आयईपीएफ ॲथॉरिटीकडे ज्यांचे समभाग हस्तांतर होण्याचा संभव आहे त्या भागधारकांच्या मध्याच्य उपलब्ध पत्यावर आमचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पाठविण्यात आला आहे. जर भागधारकांनी २२ ऑगस्ट, २०२४ पर्यंत वरील लाभांशाचा दावा करण्यास कसूर केली तर कंपनी सदर रुत्सनुसार आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये भागधारकांच्या नावे नोंदणीकृत असलेले समभाग हस्तांतर करण्याची कार्यवाही करेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर रुल्सना अनुसरून आयईपीएफकडे हस्तांतरित समभाग

आणि दावारहित लाभांश रकमेच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा कता येणार नाही कंपनीने तिची वेबसाईट www.centrum.co.in वर आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात समभाग आणि अशा भागधारकांचा तपशील सुध्दा अपलोड केला आहे. भागधारकांना आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट बात्यामध्ये हस्तांतरित होण्याचा संभव असलेले समभाग आणि रोख न केलेल्या लाभांशाचा तपशील पडताळर्ण करण्यासाठी वेबलिंक https://www.centrum.co.in/investor-relations#1 चा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात ये

भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. काही असल्यास अशा समभागांवरील उपार्जित सर्व लाभांसह आयर्डपीएप ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये हस्तांतरीत समभाग आणि दावारहित लाभांश दोन्हीचा रुल्समधील नमूद् प्रक्रियेचा

अवलंब करून आयर्डपीएफ ॲथॉरिटी कडन परत मिळविण्यासाठी दावा करू शकतात. कोणत्याही चौकशीसाठी कृपया तिच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीकडे किंवा त्याचा खालील पत्ता/इमेल/टेलिफोन क्रमांकावर मोकळेपणाने संपर्क करू शकतात . लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सी-१०१. एम्बसी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. संपर्क क्र. + ९१८१०८११६७६७

ईमेल आयडी: rnt.helpdesk@linkintime.co.in

MOTILAL OSWAL

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन: एल६७१९०एमएच२००५पीएलसी१५३३९७

नोंदणीकृत कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतल्ला सयानी रोड.

परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मंबई-४०० ०२५

दरध्वनी क्रमांक: +९१ २२ ७१९३४२००/४२६३: फॅक्स क्र.: +९१ २२ ५०३६ २३६५

वेबसाईट: www.motilaloswalgroup.com; ई-मेल: shareholders@motilaloswal.com

भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४(६) च्या तरतुदी सहवाचता इन्व्हेस्टर

एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') (सुधारित केलेले)

ला अनुसरून सलग ७(सात) वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांशावर दावा केला नाही ते सर्व शेअर्स कंपनीने अनिवार्यपणे इन्व्हेस्ट

ज्याँनी **वित्तीय वर्ष २०१६-१७** पासून सुरू होणाऱ्या सलग मागील ७ (सात) वर्षे लाभांशावर दावा/त्याची रोकड केले नाहीत अशा

संबंधित भागधारकांना कंपनीने त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर वैयक्तिक पत्र पाठवले आहे. सलग ७(सात) वर्षे ज्यांचे लाभांश दावा न

होता पड़न आहेत आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफकडे हस्तांतरित व्हावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांचे संपर्ण तशपील

(म्हणजेच नाव, फोलीओ क्र. /डीपी आणि-क्लायंट आयडी पत्ता आणि शेअर्सची संख्या) सध्दा कंपनीने तिची वेबसाईट

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना संबंधित भागधारकांकडून दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्यासाठी कोणतेही पत्र मिळाले नाही

तर, पुढे सूचना न देता रुल्सच्या तरतुर्दीनुसार असे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करण्याकरिता कंपनीकडून आवश्यक पावले

जर हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित भागधारक शेअर्सवर दावा करण्यास इच्छुक असतील तर आयईपीएफची वेबसाईट म्हणजेच

www.iepf.gov.in वर उपलब्ध असलेल्या आणि रुल्स अंतर्गत विहित केलेल्या ई-फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ

कृपया ध्यानांत ठेवावे की, रूल्स नुसार आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केलेल्या दावा न केलेली लाभांश रक्कम आणि

दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्याकरिता विनंती/पुढील माहीती यासाठी संबंधित भागधारक आरटीए म्हणजेच लिंक इनटाईम

इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३, दु.क्र.: (ओ)

टिप: ई-मेल द्वारे चौकशी करण्यासाठी पुढील लिंकचा संदर्भ घ्यावा: https://liiplweb.linkintime.co.in/

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

कैलाश पुरोहीत

एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') कडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

www.motilaloswalgroup.com वर अपलोड केले आहेत.

शेअर्सच्या संबंधात कंपनी विरूद्ध कोणताही दावा करता येणार नाही.

८१०८११६७६७ येथे संपर्क साधू शकतात.

rnthelpdesk/Service Request.html

उचलली जातील.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २१ मे, २०२४

ठिकाण: मुंबई तारीख: २२ मे, २०२४

पार्थसारथी अयंगा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र सभासदत्व क्र.: ए२१४७२

(२) भरत बाबराव पाटील . . . ओवन हाऊस मंब्रा. गावदेवी मंदिराजवळ. पनवेल रोड. दहिसर. ठाणे. ठाणे. महाराष्ट-

ज्याअर्थी वरील नमूद **ओए/१४७०/२०२३** हा २८/०२/२०२३ रोजी सन्माननीय पीठासिन

४०० ६१२

येथे देखील:

४०० ६१२.

ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ३७,९०,९११/- च्या कर्जाच्या वसलीसाठी तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (x) नसार, तम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश

देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ ., नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

(ii) मळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील . सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींच्या तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाच्या व्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्त संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तम्हाला ०५/०७/२०२४ रोजी स. १०.३० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसर केल्यास. तमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्य शिक्क्याने सदर दिनांक २९/०४/२०२४

प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही

आशापुरा माइनकेम लिमिटेड

नोंदणीकृत कार्यातयः जीवन उदयोग बिटिइंग, श्र्या मजला , २७८ डि. एन . रोड, फोर्ट, मुंबई दुरध्वनी क:: +९१-२२ ६६२२१७00फॅक्ट्स: +९१-२२ २२०७४४५२ संकेतस्थळ: www.ashapura.com गुंतवणूकदारांसंबधी ई मेलपद्ता: cosec@ashapura.com L14108MH1982PLC026396

सुचना सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक

सूची) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की. ३१ मार्च, २०२४ रोजी संप्रतेल्या त्रैमासीक कार्यसूची करिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, बुधवार, २९ मे, २०२४ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले

सदर सूचना कंपनीच्या www.ashapura.com या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com या संकेत स्थळांवर

सुद्धा उपलब्द आहे आशापुरा माइनकेम लिमिटेड स्रचिन पोलके

कंपनी सचीव व अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स)

दिः २१.०५.२०२४

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, एस. रहेजा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थापित एक कंपनी जिचा नोंदणीकृत पत्ता येथे अभिराज बिल्डिंग, मुनीसूब्रत, बी- ६८, स्वस्तिक ३८०००९ आणि कॉर्पोरेट पत्ता येथे ६१. रहेजास. एस. व्ही. रोड, खार (पश्चिम) मुंबई ४०००५२ (प्रवर्तक) हे खालील परिशिष्टात अधिक तपशीलवार नमद परिस सर्व भारांपासून मुक्त आमच्या आशीलांना विक्री आणि हस्तांतर करण्यास राजी झाले आहेत. कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये

वर्णन केलेल्या परिसर किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये, त्याकरिता किंवा वर कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण (आदित्य बिला हाऊसिंग फायनान्स लि. वाचन आणि वगळन), प्रभार बक्षीस. विश्वस्त. वारसाहक. ताबा. भाडेपटटा. उप-भाडेपट्टा, अभिहस्तांतरण, हस्तांतरण, कुळवहिवाट, उप-कळवहिवाट, अंत्यदान, उत्तराधिकार, परवाना निर्वाह, प्रलंबित वाद, कर्ज, आगाऊ, धारणाधिकार प्रतिज्ञा. आदेश. कोणत्याही न्यायालयाद्वारे मंजर किंवा जारी निर्णय किंवा हुकुम, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण, जप्ती, तडजोड किंवा अन्यकाही दाने असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांन ५वा मजला, दुर्गा चेंबर्स, ४०, वॉटरफिल्ड रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई - ४०००५० येथे या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यव आहे. अन्यथा कोणतेही दावे हयात नसल्याचे मानण्यात परित्यागित समजण्यात येतील आणि आमचे अशीत रिसरांच्या खरेदीची प्रक्रिया करतील परिशिष्ट:

(परिसरांचे वर्णन) मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा, बांद्राच्या नोंदणी उपजिल्ह्यात टर्नर रोड, बांद्रा (पश्चिम) मुंबई ४०००५०

येथे स्थित असलेले आणि वसलेले तालूका अंधेरी, गाव बांदा एफचा सी. टी. एस. क्र. ९१०. ९११ आणि ९१२, टीपीएस IV च्या प्लॉट क्र. १३१ धारक जिमनीच्या प्लॉटवर उभी सिल्वर रॉक बाय एस रहेजा अशा ज्ञात बांधकाम अंतर्गत इमारतीच्या १५व्या मजल्यावर, (तळ मजल्यावर पासून चौदा मजल्यापर्यंत) वरील फ्लॅट क्र. १५०१ धारक मोजमापीत १२० चौ फूट रेरा चटई क्षेत्र किंवा तत्सम (समतुल्य १११.४८ चौरस मीटर्स) किंवा तत्सम जे बाल्कनी क्षेत्र वगळन ९३ चौ फूट किंवा तत्सम जे एफएसआय समाविष्ट आणि एमसीजीएम द्वारे मंजुर प्लॅन मधील फ्लॅटचा भाग आहे. . फ्लॅटचे एकूण समाविष्ट बाल्कनी क्षेत्र १२९३ चौ. फूट. चटई क्षेत्र किंवा तत्सम (समाविष्ट १२०.१२ चौ मीटर्स) (एकुण फ्लॅट क्षेत्र) सह १९ आणि २० क्रमांकीत १ स्टॅक कार पार्किंग मधील ०२ कार पार्किंग आणि २रा (दूसरा) पोडियम मधील १८ अशा क्रमांकीत १ कार . . पार्किंग स्लॉट एकूण तीन कार पार्किंग वापराचा अनन्य मुंबई सदर दिनांक २२ मे, २०२४

> सही/-प्रांजल दवे ग्रेडिया साल वकील आणि सॉलिसिटर्स

The spirit of Mumbai is now 95 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

उल्हासनगर : घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्व महानगरपालिका खळबळून जागे झाल्या आहेत. त्या अनुषंगाने ज्या होर्डिंग अनिधकृत आहेत त्याच्यावर तातडीने निष्कासनाची कारवाई करून संबंधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख

यांनी सर्व प्रभाग अधिकारी यांना दिले आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांचे निर्देशानुसार व उप आयुक्त किशोर गवस यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी व बेकायदेशीर होर्डिंग हटविण्यासाठी एकूण ४७ नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

मंगळवारी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनधिकृत होर्डिंगविरुद् कारवाई सुरू करण्यात आली असून कल्याण



शांतीनगर, या ठिकाणी असलेले विनापरवानगी अनिधकृत होर्डिंग कापून हटविण्यात आले आहे. तसेच यापुढे देखील उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील विनापरवानगी अनिधकृत होर्डिंग, जाहिरात फलकांवर दैनदिन नियमितपणे महापालिकेमार्फत धडक कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी सर्व सहायक आयुक्त व प्रभाग समिती यांना आदेश दिलेले आहेत.